



July 28, 2023

**National Stock Exchange
of India Limited**
Exchange Plaza, 5th Floor
Plot No.C/1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 400 051
Scrip Code: ACC

BSE Limited
Corporate Relations
Department
P.J. Towers, Dalal Street
Mumbai 400 001
Scrip Code: 500410

Dear Sir/ Madam,

Sub: Intimation to Stock Exchanges regarding Newspaper Publication of extract of Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023.

Pursuant to the provisions of Regulation 33 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR'), the Board of Directors of ACC Limited ('Company') at its Meeting held on Thursday, 27th July, 2023 considered and approved the Un-audited Financial Results of the Company (both Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2023.

Further, pursuant to provisions of Regulation 47 of SEBI LODR, the extract of the Consolidated Un-audited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2023 has been published by the Company in Financial Express and Loksatta newspapers on Friday, 28th July, 2023. Copies of the same are attached for your information and record.

Furthermore, in terms of provisions of Regulation 46 of SEBI LODR, the aforesaid Financial Results are also uploaded on the website of the Company (www.acclimited.com).

You are requested to take note of the same.

Yours Sincerely
For ACC Limited

VINOD MOHANLAL
BAHETY
L BAHETY
Digitally signed by
VINOD MOHANLAL
BAHETY
Date: 2023.07.28
17:55:51 +05'30'

Vinod Bahety
Chief Financial Officer

Encl.: as above

ACC Limited
Registered Office:
Cement House
121, Maharshi Karve Road
Mumbai-400020
Maharashtra, India
Ph +91 22-4159 3321
www.acclimited.com

CIN:L26940MH1936PLC002515

E-auction - Concast Steel & Power Limited (In Liquidation)
Sale of Assets under the Insolvency and Bankruptcy Code, 2016
 Sale of Assets and Properties owned by Concast Steel & Power Limited (In Liquidation) forming Part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata Bench vide order dated 26th September, 2018.
 Interested applicants may refer to the detailed EOI process document uploaded on website of the Corporate Debtor <http://concastspat.com/nclt.html> and also on E-auction website <https://ncltauction.auctiontiger.net>
 The Auction Sale will be done through the E-auction platform (with unlimited extension of 15 min each). <https://ncltauction.auctiontiger.net>

Assets Lot	Manner of Sale	Inspection Date	Date and Time of Auction	EMD Amount & Submission Deadline	Reserve Price
Met coke (Available at Srikuliam)	Standalone basis	Before 18 August, 2023	22 August, 2023 from 11:01 to 17:00	INR 10 Lakhs on or before 18 August, 2023	INR 92 Lakhs

For any query regarding E-auction, Contact : Mr. Saptarshi Baidya / Mr. Nawmit Kumar at +91 98360 70992/7035 75095. Email : LQ.Concast@in.gt.com.
 Please note, Public Notice for subsequent auctions (as applicable) will be published on <http://concastspat.com/nclt.html> and also on E-auction website <https://ncltauction.auctiontiger.net>.

Kshitz Chhawchharia
 Liquidator of Concast Steel & Power Limited (In Liquidation)
 IBI Regn. No. - IBI/PA-001/IP-P00358/2017-18/10616
 AFA valid till 24 January, 2024
Registered Address: C/o. Chhawchharia & Co. 8A & B, Satyam Tower, 3, Alipore Road, Kolkata - 700027
 Email : Kshitz@bcoindia.com

Place : Kolkata
 Date : 28th July, 2023

NESTLÉ INDIA LIMITED
EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 JUNE 2023

THREE MONTHS ENDED (Un-audited)			PARTICULARS	SIX MONTHS ENDED (Un-audited)		Accounting Year ended (Audited)	
30.06.2023	31.03.2023	30.06.2022		30.06.2023	30.06.2022	31.12.2022	
46,585.3	48,305.3	40,456.9	1	TOTAL REVENUE FROM OPERATIONS	94,890.6	80,383.3	168,969.6
9,393.3	9,904.6	6,952.5	2	NET PROFIT BEFORE EXCEPTIONAL ITEMS AND TAX	19,297.9	14,975.5	32,559.7
9,393.3	9,904.6	6,952.5	3	NET PROFIT BEFORE TAX	19,297.9	14,975.5	32,559.7
6,983.4	7,366.4	5,102.4	4	NET PROFIT AFTER TAX	14,349.8	11,010.1	23,905.2
6,955.8	6,854.4	5,115.5	5	TOTAL COMPREHENSIVE INCOME (COMPRISING NET PROFIT AFTER TAX AND OTHER COMPREHENSIVE INCOME AFTER TAX)	13,810.2	11,024.3	25,024.6
964.2	964.2	964.2	6	PAID UP EQUITY SHARE CAPITAL (FACE VALUE – ₹10 PER SHARE)	964.2	964.2	964.2
72.43	76.40	52.92	7	EARNINGS PER SHARE (EPS) BASIC/ DILUTED EPS (₹)	148.83	114.19	247.94

The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statement of the Unaudited Financial Results are available on the Company's website (www.nestle.in) and on the website of the BSE Limited (www.bseindia.com).

Notes:
 1. Total Sales and Domestic Sales for the quarter increased by 15.0% and 14.6% respectively. Domestic Sales growth is broad based, with prudent pricing supported by mix and volume. Export Sales increased by 25.4%.

THE ABOVE RESULTS AND THIS RELEASE HAVE BEEN REVIEWED BY THE AUDIT COMMITTEE OF THE BOARD AT THEIR MEETING HELD ON 26TH JULY 2023 AND APPROVED BY THE BOARD OF DIRECTORS AT THEIR MEETING HELD ON 27TH JULY 2023.

By Order of the Board
Suresh Narayanan
 Chairman and Managing Director

Date: 27 JULY 2023
Place: Gurugram

Committed to consumers, community, people and planet
Growing Responsibly Together



Head Office: Nestlé House, Jacaranda Marg, M Block, DLF City Phase – II, Gurugram 122 002 (Haryana), Registered Office: 100 / 101, World Trade Centre, Barakhamba Lane, New Delhi – 110 001
 Corporate Identity Number: L15202DL1959PLC003786, Email ID: investor@in.nestle.com, Website: www.nestle.in, Phone: 011-23418891, Fax: 011-23415130

GlobalSpace Technologies Limited
 CIN: L64201MH2010PLC211219
 Registered Office: 605, 6th Floor, Pupa Software Building, Millennium Business Park, New Mumbai, Thane, MH 400110 India | Tel: 022-49452000
 Email ID: cs@globalspace.in | Website: www.globalspace.in

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING
 NOTICE is hereby given that pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standards issued by ICSI on General Meetings ("SS-2") (including any statutory amendment(s), modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08, 2021 and General Circular No. 03/2022 dated May 05, 2022 read with General Circular No. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA), the Company is seeking approval of its members for passing of resolution as set out in the Postal Ballot Notice dated July 27, 2023, Thursday, by way of remote e-voting.

Item No.	Resolution
1.	To consider and approve the appointment of Ms. Lucky Bansal (DIN: 09298816) as an Independent Director of the company.

Members are hereby informed that:
 1. The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to cast their vote through remote e-voting facility is Friday, July 14, 2023. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing e-voting facility to shareholders.
 2. The members whose names appear in the register of members/register of beneficial owners as on the Cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility. A person who is not a member as on the Cut-off date should treat this Notice for information purposes only.
 3. In compliance of statutory provisions, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice only through e-mail, on Thursday, July 27, 2023, to those shareholders whose e-mail IDs are registered with the Company/Depositories and whose names appear in the register of members/register of beneficial owners as on the Cut-off date. Further, physical copy of Notice along with explanatory statement and Postal ballot form has not been sent to the members for this Postal ballot. Hence, the members are required to communicate their assent/dissent only through remote e-voting system.
 4. The remote e-voting period shall commence on Friday, July 28, 2023 (09:00 AM) (IST) and will end on Saturday, August 26, 2023 (5:00 PM) (IST). The remote e-voting module will be disabled thereafter by NSDL. Once the vote on a resolution is cast by a Member, they shall not be allowed to change it subsequently to cast the vote again. The detailed procedure/instructions for e-voting are specified in the Notes to the Postal Ballot Notice.
 5. The Board of Directors of the Company has appointed M/s. AJP & Associates (Certificate of Practice No.23812), Practicing Company Secretary as a Scrutinizer for conducting this Postal Ballot process.
 6. The aforesaid Notice along with explanatory statement is available on the website of the Company i.e., <https://www.globalspace.in>, website of e-voting agency at www.evoting.nsdl.com and website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com. Those Members, whose e-mail IDs are not registered, are requested to refer to the procedure mentioned in the Notes to Postal Ballot Notice, available on the above websites, to cast their votes electronically.
 7. Members holding shares in electronic form are requested to register/update their e-mail IDs with the respective depository participants and in case of shares held in physical form, by sending a request through e-mail to the Registrar and Share Transfer Agent (R&TA) of the Company i.e. Link Intime Private Limited at e-mail id ashok.sherugar@linkintime.co.in or rt.helpdesk@linkintime.co.in with a copy marked to cs@globalspace.in.
 8. In case of any queries/grievances, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or refer to the instructions as mentioned in the Postal Ballot Notice or call on toll free nos. - 1800-1020-990 or 1800-22-44-30 or send a request to Mr. Abhijeet Gurnaj, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in. Members may also write to the Company at the e-mail ID: cs@globalspace.in.
 9. The results of the Postal Ballot, along with Scrutinizer's Report, will be declared within the statutory timelines by placing the same on the website of the Company i.e., <https://www.globalspace.in> and e-voting agency i.e. www.evoting.nsdl.com. Further the results shall also be communicated to the Stock Exchange simultaneously.

For and on behalf of
GLOBALSPACE TECHNOLOGIES LIMITED
 Sd/-
Swati Arora
 Company Secretary
 Membership No: AA4529

Place: Mumbai
 Date: July 28, 2023

SIL INVESTMENTS LIMITED
 Regd. Office : Pachpahar Road, Bhawanimandi-326502 (Rajasthan) Tel. No.: 07433-222082;
 Email: investor.grievances@silinvestments.in; Website : www.silinvestments.in CIN : L17301RJ1934PLC002761

NOTICE OF THE EIGHTY NINTH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION
 Notice is hereby given that the Eighty Ninth Annual General Meeting (AGM) of SIL Investments Limited (the "Company") will be held on Saturday, 19th August, 2023 at 12.00 noon (IST) through Video Conference (VC) / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM.
 The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder; provisions of the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and the provisions of General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued by MCA/SEBI (collectively referred to as "MCA and SEBI Circulars").
 In compliance with the above mentioned provisions, Notice of the 89th AGM and the Annual Report has been emailed only to those Members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s). The electronic dispatch of Annual Reports to Members has been completed on Thursday, 27th July, 2023.
 The Notice of 89th AGM and the Annual Report for the financial year 2022-23 are available on the Company's website www.silinvestments.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Ltd. (NSDL) at www.evoting.nsdl.com.
Instructions for Remote E-voting and E-voting during AGM
 In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 relating to 'e-voting Facility Provided by Listed Entities', the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 e-voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of a single login credentials through their demat accounts/websites of Depository Participant(s). The Company has engaged the services of NSDL for providing e-voting service. Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 89th AGM will be transacted only through voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 89th AGM.
 The remote e-voting will commence on Wednesday, 16th August, 2023 (9.00 a.m. IST) and end on Friday, 18th August, 2023 (5.00 p.m. IST). The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by a Member, he/ she will not be allowed to change it subsequently.
 Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote on the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but will not be entitled to cast their vote again.
 The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and e-voting at the AGM is Saturday, 12th August, 2023.
 Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Saturday, 12th August, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or ashok.sherugar@linkintime.co.in.
 The procedure for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the notes to the Notice of the 89th AGM. Members, who need assistance for participating in e-AGM through VC, can contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or through telephone on the number: 022-4886 7000 or 022-2499 7000. In case of any queries relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads Section of NSDL e-voting website at <https://www.evoting.nsdl.com> or contact NSDL at the following no.: 022 - 4886 7000 or 022 - 2499 7000 / evoting@nsdl.co.in or may contact Mr. Ashok Sherugar, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Email ID: ashok.sherugar@linkintime.co.in, Telephone No. 022 - 4918 6000.
Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-voting for the resolutions set out in AGM Notice:
 a) In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy) and AADHAR (self-attested scanned copy) by email to rt.helpdesk@linkintime.co.in
 b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) to rt.helpdesk@linkintime.co.in
 c) Alternatively Member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by providing the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.
Procedure for joining the AGM through VC / OAVM and live webcast of AGM proceedings
 Members will be able to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast of the AGM at <https://www.evoting.nsdl.com> by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is mentioned in Notes to the Notice of AGM.
 Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For SIL Investments Limited
Lokesh Gandhi
 Company Secretary and Compliance Officer

Place : Mumbai
 Date : 27th July, 2023

ACC Limited
 CIN:L26940MH1936PLC002515
 Registered Office: Cement House, 121, Maharshi Karve Road, Mumbai - 400 020
 Tel. No.: 022-41593321; Fax No.: 022-66317458; Website: www.acclimited.com; e-mail: ACC-InvestorSupport@adani.com

adani Cement

Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended 30/06/2023

Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended	Fifteen months Previous Year ended
	30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
		(Refer Note 3)		(Refer Note 2)
Total Revenue from Operations	5,201.11	4,790.91	4,468.42	22,210.18
Net Profit/(Loss) for the period (before exceptional item and tax)	625.55	397.77	304.89	1,364.37
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional item)	625.55	331.35	304.89	1,202.60
Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional item)	466.14	235.66	227.35	885.21
Total Comprehensive Income /(Loss) for the period	466.14	252.46	227.35	916.17
Paid-up Equity Share Capital	187.99	187.99	187.99	187.99
Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				13,950.48
Earnings per share of ₹ 10 each (not annualised):				
(a) Basic ₹	24.82	12.55	12.11	47.13
(b) Diluted ₹	24.76	12.51	12.07	47.01

Key numbers of Standalone Unaudited Results of the Company are as under :-

Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended	Fifteen months Previous Year ended
	30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
		(Refer Note 3)		(Refer Note 2)
Total Revenue from Operations	5,201.11	4,790.77	4,468.39	22,209.97
Net Profit/(Loss) for the period (before exceptional item and tax)	623.09	394.19	299.54	1,343.90
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional item)	623.09	327.77	299.54	1,182.13
Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional item)	463.93	236.57	222.17	869.91
Total Comprehensive Income /(Loss) for the period	463.93	253.37	222.17	900.96

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.acclimited.com.
 2. During the year ended March 31, 2023, the Board of Directors have approved the change of financial year end from December 31 to March 31. In view of this, the previous financial year is for a period of fifteen months i.e., January 01, 2022 to March 31, 2023.
 3. The figures for the quarter ended March 31, 2023, are the balancing figures between audited figures for the fifteen months ended March 31, 2023 and the unaudited published year to date figures up to December 31, 2022.

For and on behalf of the Board of Directors
 (Ajay Kapur)
 Whole-time Director and CEO
 DIN:03096416

Place: Ahmedabad
 Date: July 27, 2023

‘आयसिस’शी संबंधांच्या संशयावरून पुण्यातील

डॉक्टरला बेड्या घालण्यात आली आहे. अदनाली सरकार (४३) यांच्या कोर्टातील धरामध्ये एनआयएला अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ‘आयसिस’शी संबंधित दस्तावेज जप्त आढळून आले आहेत. हा आरोपी दहशतवादी कारवायांसाठी तरुणांची भरती करीत असल्याचा संशय आहे. आरोपीने इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया सारख्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये मदत केल्याचे समोर आले आहे. अदनाली हा दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचे एनआयए मध्ये तपासात आढळून आले आहे.

(पान १ वरून) ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. शिक्षण आयुक्तांनी शिक्षण विभागातील ४० अधिकाऱ्यांची खुली किंवा गुप्त चौकशी करण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना गेल्या महिन्यात पत्र दिले. शिक्षकांची मान्यता, तुकड्या मान्यता, सरल आयडी देणे, दाखल्यावरील दुरुस्त्या, निलंबित अथवा बढतर्फे शिक्षकांना पुन्हा कामावर घेणे अशा अनेक प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आली असून, ३३ प्रकरणांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तीन प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे. ही सर्व प्रकरणे अधिक तपासासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) सोपविण्यात येतील. तसेच अन्य

शिक्षणाधिकाऱ्यांची ‘ईडी’ चौकशी!

उपस्थिती सक्तीबाबत उपाययोजना

● अलिकडच्या काळात शाळा किंवा महाविद्यालयात केवळ प्रवेश घेऊन शिकवणी वगैरे वर्षभर शिक्षण घेण्याचे प्रकार वाढल्याची बाब सदस्यांनी निदर्शनास आणली असता, सरकारच्याही ही गंभीर बाब लक्षात आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

● खासगी शिकवणी वर्गामुळे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यातच आता शिकवणीवालेच शाळा-महाविद्यालयाची परवानगी मागू लागले आहेत.

● त्यामुळे आगामी काळात किमान अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती सक्तीची करण्याबाबत शिक्षण विभागास आदेश दिले जातील.

● विद्यार्थ्यांची आधार नोंदणी प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या निश्चित केली हे समजू शकेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांचीही गंभीर प्रकरणे अंमलबजावणी संचालनालयाकडे पाठविण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

तंत्रिक त्रुटीमुळे कारवाई नाममात्रच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी अकार्यकारी पद नसल्याने एखाद्या प्रकरणात कारवाई झाली तरी त्यांना दुसऱ्या

कायदा करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. सरकार शिक्षणावर सध्या वर्षाला एक लाख कोटी रुपये खर्च करते. हा खर्च अन्य राज्यांच्या तुलनेत फडणवीस अधिक असूनही त्यातुलनेत त्याचा परिणाम दिसत नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात बदलाची निश्चितच आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अनुदानित खासगी शाळांतील पदभरती उमेदवारांकडून २० ते ४० लाख रुपये घेतले जातात. मात्र, शाळेतील बिंदू नामावली (रोस्टर) पाळली जात नाही. नंतर संस्थाचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांमिळून चुकीच्या मार्गाने या मान्यता देतात. त्यामुळे शिक्षक भरती पूर्णपणे केंद्रीय पद्धतीने करता येईल का, याचा विचार केला जाईल. त्यामुळे या पदभरतीमधील गैरप्रकाराला आळा बसू शकेल. तसेच बिंदूनामावली मंजूर करून न घेणाऱ्या शाळांचे अनुदानच रोखण्याचा इशाराही त्यांनी दिला.

हिमाचल प्रदेशात भूस्खलन

सिमला : हिमाचल प्रदेशात भूस्खलन होऊन किन्नोर आणि सिमती या दोन आदिवासीबहुल जिल्ह्यांचा सिमला आणि दिल्लीपासून संपर्क तुटला आहे. राष्ट्रीय महामार्ग ५ (हिंदुस्तान-तिबेट मार्ग) मोठे दगड कोसळून बंद झाला आहे.

बरोनी, मंगलड आणि पशादा या ठिकाणी हा महामार्ग बंद झाल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे पर्यायी मार्गही बंद झाले आहेत. लुहरी-औत राष्ट्रीय महामार्ग (३०५) तीन ठिकाणी बंद झाला आहे.

ज्ञानवाणी सर्वेक्षणाबाबत ३ ऑगस्टला निर्णय

प्रयागराज : ज्ञानवाणी मशीद प्रकल्पाच्या भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत (एएसआय) सर्वेक्षण करण्याच्या आदेशावरील स्थिती अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम राखली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

North Maharashtra University, Jalgaon
Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
P.O. Box No. 80, Unavniagar, Jalgaon (M.S.)
[ADVT. NO. 05/2023]
Applications / nomination in prescribed format are invited from the eligible candidates for the Post of IPR Chair Professor to be filled in KBCNNU under SPRIHA. The details regarding Qualification, Experience, Procedure for submitting application/nomination etc. are available on University website www.nmu.ac.in. Last date for application is 18/08/2023.
(Dr. Vinod P. Patil)
REGISTRAR
Date : 27/07/2023

दहशतवाद्यांना आसरा देणारा पोलिसांच्या जाळ्यात

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुण्यात अटक झालेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा देणाऱ्या अब्दुल कादिर दस्तगीर पठाण (३२) याला दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. त्याला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. एस. कचरे यांनी गुरुवारी दिले. दुचाकी चोरीच्या संशयातून कोथरूड पोलीसांनी पडकलेले मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (२३) व मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब साकी (२४) हे दोघे जयपूर बॉम्बस्फोटामधील फरार आरोपी असल्याचे उघड झाले होते. मुंबईत पकडले जाण्याच्या भीतीने दोघे पुण्यात आले आणि कौसर भागातील मशिदीमध्ये राहू लागले. तेथे त्यांची ओळख अब्दुल कादिर दस्तगीर पठाण यांच्याशी झाली. दोन्ही दहशतवाद्यांनी कामाच्या शोधात आल्याच्या बहाण्याने पठाणकडे काम मिळविले. त्यांचे पठाण याने चेतना गाईनमधील अन्वर अली इद्रिस यांच्या मालकीची एक खोली भाड्याने घेऊन या दहशतवाद्यांना राहायला दिली. खान आणि साकी या दोघांची पारखभूमी पठाणला माहीत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त अरुण वायकर यांनी न्यायालयात सांगितले. स्वतः १० बाय १२ च्या खोलीत राहात असताना पठाणने दोघांना घर कसे घेऊन दिले, त्यांना कुठल्या संघटना, संस्था किंवा व्यक्ती आर्थिक मदत करत होत्या का, या दिशेने पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

कोलगेट-यामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड

नोंदणी कार्यालय : कोलगेट रिसर्च सेंटर, मेन स्टीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई ४०० ०७६
सीआयएन : एल२४२००एमएच१९३७पीएलसी००२७००
टेलि. : +९१ २२ ६७०९ ५०५०
ईमेल : investors_grievance@colpal.com संकेतस्थळ : www.colgatepalmolive.co.in
३० जून, २०२३ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचा गोबवारा

Table with 5 columns: तपशील, ३० जून, २०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित), ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित), ३० जून, २०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित), ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)

नोंदी
वरील माहिती ही सेबी (सूचीबद्धता द्यायिले आणि प्रगतीकरणाच्या आवश्यकता) नियम २०१५ मधील नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेल्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर फॉर्मेटचा गोबवारा आहे. तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण स्वरूपातील वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या संकेतस्थळावर <https://www.colgatepalmolive.co.in/> आणि स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर जेथे कंपनीचे संपादन सूचीबद्ध आहेत म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे उपलब्ध आहेत.

ACC
दूरध्वनी क्र.: ०२२-४२५९३३२१; फॅक्स क्र.: ०२२-६६३१७४५८; वेबसाईट: www.acclimited.com; ईमेल: ACC-InvestorSupport@adani.com

एसीसी लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: सिमेंट हाऊस, १२१ महर्षी कर्वे मार्ग, मुंबई - ४०० ०२०
दूरध्वनी क्र.: ०२२-४२५९३३२१; फॅक्स क्र.: ०२२-६६३१७४५८; वेबसाईट: www.acclimited.com; ईमेल: ACC-InvestorSupport@adani.com

CG POWER AND INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED
Registered Office: 6th Floor, CG House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030
Tel No.: 022 - 2423 7700 Fax No.: 022 - 2423 7733
E-mail ID: investorservices@cgglobal.com Website: www.cgglobal.com

Table with 4 columns: Sr. No., Particulars, Quarter ended 30.06.2023, Previous year ended 31.03.2023, Quarter ended 30.06.2022

३०-०६-२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित अलेखापरीक्षित आर्थिक निकालांचे विवरण

Table with 5 columns: तपशील, तिमाही समाप्ती ३०-०६-२०२३ (अलेखापरीक्षित), मागील तिमाही समाप्ती ३१-०३-२०२३ (लेखापरीक्षित), तदनुसृत तिमाही समाप्ती ३०-०६-२०२२ (अलेखापरीक्षित), पंधरा महिने मागील वर्ष समाप्ती ३१-०३-२०२३ (लेखापरीक्षित)

कंपनीच्या स्वतंत्र अलेखापरीक्षित निष्कर्षांचे मुख्य आकडे खालीलप्रमाणे :-

Table with 5 columns: तपशील, तिमाही समाप्ती ३०-०६-२०२३ (अलेखापरीक्षित), मागील तिमाही समाप्ती ३१-०३-२०२३ (लेखापरीक्षित), तदनुसृत तिमाही समाप्ती ३०-०६-२०२२ (अलेखापरीक्षित), पंधरा महिने मागील वर्ष समाप्ती ३१-०३-२०२३ (लेखापरीक्षित)

- नोंदी:
१. वरील माहिती म्हणजे सेबी (सूचीकरण आणि इतर प्रकटन आवश्यकता) नियम २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार स्वरूपाचा संक्षिप्त आढावा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण तपशील हा स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com व्हा वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.acclimited.com व्हा वेबसाईटवर उपलब्ध आहे.
२. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षात, संचालक मंडळाने आर्थिक वर्षाच्या शेवटी ३१ डिसेंबर ते ३१ मार्च या कालावधीत बदल करण्यास मान्यता दिली आहे. हे पाहता, मागील आर्थिक वर्ष हे पंधरा महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ०१ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीसाठी आहे.
३. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे, ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या पंधरा महिन्यांचे लेखापरीक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतचे अलेखापरीक्षित केलेले वर्ष ते तारखेवर्तमान आकडे यांच्यातील समतोल साधणारे आकडे आहेत.

स्थळ: अहमदाबाद
तारीख: २७ जुलै २०२३
संचालकीय मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने (अजय कपूर)
पूर्णवित्त संचालक आणि सीईओ डीआयएन: 03096416

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

Table with 4 columns: Sr. No., Particulars, Quarter ended 30.06.2023, Previous year ended 31.03.2023, Quarter ended 30.06.2022

- Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Year ended Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations'). The full format of the Quarterly / Year ended Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company's website (www.cgglobal.com).
2. The above unaudited Standalone and Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on July 27, 2023. The statutory auditors have carried out a limited review of the Standalone and Consolidated Financials of the Company as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (the 'Listing Regulations').

For CG Power and Industrial Solutions Limited
By order of the Board
Natarajan Srinivasan
Managing Director
(DIN: 00123338)
Mumbai : July 27, 2023